

डॉ. मोहन नामदेव आमळे

संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण

ईमेल- id-sports.mudept@gmail.com

वेबसाईट- www.mu.ac.in/sports

मुंबई विद्यापीठ



विद्यापीठ क्रीडा संकुल

मरीन लाईन्स, मुंबई - ४०० ०२०.

दूरध्वनी : २२८१ ७६९८/२२८२ ६०२७

क्र. क्रीडा/ १४४ / २०२२

दि. १३/०५/२०२२

परिपत्रक:

प्रति,

मा. प्राचार्य/संचालक,

सर्व संलग्नित महाविद्यालये/संस्था,

मुंबई विद्यापीठ.

**विषय:-** अखिल भारतीय विश्वविद्यालय मार्फत घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ, पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २०२२-२३ व मुंबई विद्यापीठमार्फत घेण्यात येणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धा २०२२-२३ स्पर्धा आयोजन प्रस्तावाबाबत.

महोदय/महोदया,

अखिल भारतीय विश्वविद्यालयमार्फत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ, पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा मुंबई विद्यापीठमार्फत तसेच विद्यापीठ क्रीडा मंडळाने तयार केलेल्या नविन रचनेनुसार आंतर विभागीय स्पर्धा २०२२-२३ ह्या ज्या महाविद्यालयांना आयोजित करण्याची आहेत. अशा महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयाचे स्पर्धा आयोजनाचे प्रस्ताव हे दि. ३० मे, २०२२ पर्यंत मा. संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, मुंबई / विद्यापीठ क्रीडा मंडळाकडे पाठवावा. जेणेकरून स्पर्धांचे नियोजन करणे सोयीचे होईल.

धन्यवाद!



  
संचालक,

क्रीडा व शारीरिक शिक्षण

**टिप:-** १) वरील प्रत्येकी क्रीडा प्रकारांमध्ये मुला व मुलींच्या स्पर्धा ह्या वेगवेगळ्या तारखांना होणार आहेत.

२) आंतर महाविद्यालयाचे स्पर्धा २०२२-२३ च्या आयोजनाचे प्रस्ताव हे आपल्या संबंधित विभागाकडे पाठवावा व त्याबाबत नंतर पत्राद्वारे कळविण्यात येईल.

३) आंतर महाविद्यालयीन स्पर्धा यादी.

डॉ. मोहन नामदेव आमृळे

संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण

ईमेल- id-sports.mudept@gmail.com

वेबसाईट-www.mu.ac.in/sports

मुंबई विद्यापीठ



विद्यापीठ क्रीडा संकुल

मरीन लाईन्स, मुंबई - ४०० ०२०.

दूरध्वनी : २२८१ ७६९८/२२८२ ६०२७

क्र. क्रीडा/

दि.

आंतर महाविद्यालयीन स्पर्धा यादी

| अ. क्र. | स्पर्धांची नावे                                      | अ. क्र. | स्पर्धांची नावे                  |
|---------|------------------------------------------------------|---------|----------------------------------|
| १       | बुद्धिबळ (पु. व म.)                                  | २१      | तायंक्वादो (पु. व म.) (Kyorugi)  |
| २       | टेबल टेनिस (पु. व म.)                                | २२      | वेट लिफ्टिंग (पु. व म.)          |
| ३       | बॅडमिंटन (पु. व म.)                                  | २३      | पॉवर लिफ्टिंग (पु. व म.)         |
| ४       | फुटबॉल (पु. व म.)                                    | २४      | बेस्ट फिजीक्स/शरीरसौष्ठव (पुरुष) |
| ५       | कबड्डी (पु. व म.)                                    | २५      | हॅन्डबॉल (पु. व म.)              |
| ६       | जलतरण /स्विमींग (पु. व म.)                           | २६      | स्क्वॅश (पु. व म.)               |
| ७       | वॉटरपोलो (पुरुष)                                     | २७      | अॅथलेटिक्स (पु. व म.)            |
| ८       | खो-खो (पु. व म.)                                     | २८      | हॉकी (पु. व म.)                  |
| ९       | बास्केटबॉल (पु. व म.)                                | २९      | शुटींग (पु. व म.)                |
| १०      | क्रॉसकंट्री (पु. व म.)                               | ३०      | सॉफ्टबॉल (पु. व म.)              |
| ११      | व्हॉलीबॉल (पु. व म.)                                 | ३१      | बॉल बॅडमिंटन (पु. व म.)          |
| १२      | सायकलिंग (पु. व म.)                                  | ३२      | कुस्ती (पु. व म.) (Free Style)   |
| १३      | बेसबॉल (पु. व म.)                                    | ३३      | योगासना (पु. व म.)               |
| १४      | तीरदांजी/आर्चरी (पु. व म.)                           | ३४      | तलवारबाजी/फेनसिंग (पु. व म.)     |
| १५      | क्रिकेट (पु. व म.)                                   | ३५      | बॉक्सिंग (पु. व म.)              |
| १६      | हाफ मॅरेथॉन (पु. व म.)                               | ३७      | रग्बी (पु. व म.) (7's Side)      |
| १७      | ज्युडो (पु. व म.)                                    |         |                                  |
| १८      | टेनिस (पु. व म.)                                     |         |                                  |
| १९      | जिम्नॅस्टिक (पु. व म.)                               |         |                                  |
| २०      | मल्लखांब (पु. व म.)<br>(रोप/टांगता/पुरलेला मल्लखांब) |         |                                  |



संचालक,

क्रीडा व शारीरिक शिक्षण